

29th August, 2022.

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001
Scrip Code:511712.

Dear Sir,

Sub.: Newspaper Cuttings for publication for Notice of 31st Annual General Meeting for the F.Y.2021-2022 to be held on 30th September,2022 and Book Closure

Ref : Scrip Code:511712 RELICTEC

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with various circulars issued by Ministry of Corporate Affairs and SEBI attached please receive copies of the Book Closure and Notice for the attention of the Equity Shareholders of the Company in respect of information regarding 31st Annual General Meeting scheduled to be held on Friday, 30th September, 2022 at 10.00 A.M. at J - Block, Bhangwadi Shopping Centre, Kalbadevi Road, Mumbai 400002 published in ACTIVE TIMES and LAKSHADWEEP. Kindly take the above information on record.

Thanking You
FOR **RELIC TECHNOLOGIES LIMITED.**


BAIJOO RAVAL
(WHOLE TIME DIRECTOR)
DIN-00429398

Shri Keshav Cement & Infra Q1 FY23 Total Revenue Up by 24.5%

Mumbai : Shri Keshav Cement & Infra Limited (BSE - 530977), engaged in the manufacturing of Cement and Solar Power Generation and Distribution in the state of Karnataka has announced its unaudited Financial Results for the Q1 FY23

Key highlights:

- Revenue for Q1 FY23 at 33.30 crore
- EBITDA for Q1 FY23 at 9.37 crore
- PAT for Q1 FY23 at 26.45 crore

The Cement Business Contributed 24.71 crore (23.24 crore) & Solar Power Business Contributed 5.67 crore (1.62 crore). Commenting on the performance, Mr. Venkatesh Katwa, Chairman of Shri Keshav Cement & Infra Limited said, "The demand for cement was upbeat in Q1FY23 which laid strong growth momentum for FY23 and beyond. The infrastructure spend and rising construction segment would be demand driver in coming period. The average selling price & sales of cement increased by 2 % & 7% respectively while Average realization and sale of renewable energy increased by 8 % & 24.5 %

respectively. Solar power business has seen uptick and continue to be major EBITDA contributor since the additional capacity of 12MWp has stabilized." Incorporated in the year 1993 Shri Keshav Cement & Infra Limited (KCIL), formerly Katwa Udyog Limited) is engaged in the manufacturing of Cement and Solar Power Generation and Distribution in the state of Karnataka India. The Business segments are divided into two verticals 1) Manufacturing of cement 2) Generation of Electricity using Solar Power. The cement plants are located at Bagalkot district, Karnataka and the Solar power plant is located at Koppal,

Karnataka. The Company manufactures 43 grade and 53 grade Ordinary Portland Cement. The inception of the company began with the acquisition of a sick cement plant of 20 TPD (Tons per day) in 1994. The capacity of the plant gradually increased year after year to reach 600 TPD. The further acquisition has added 300 TPD to the existing capacity. The current capacity of the company is 1,100 TPD with two cement manufacturing plants - one operating with a vertical shaft kiln (VSK) having a capacity of 300TPD in Kaladgi, Bagalkot and another unit having a capacity of 800 TPD operating with rotary kiln technology located at Nagnapur, Bagalkot.

Crompton launches its new range of smart storage water heaters – "Solarium Qube IOT" & "Solarium Care"



Hot Water. Bringing over 80 years of superior performance and upping its smart innovations for its consumer, Crompton Greaves Consumer Electricals Ltd has unveiled its smart storage water heater series - "Solarium Qube IOT" & "Solarium Care". From their highly rated and appreciated Solarium range, the new advanced water heater brings smartness with a touch of style by offering a range of innovative features that delivers convenience at your fingertips.

- **Wifi-Enabled** - It ensures ease of use with additional safety as you can now control your water heater from anywhere with the My Crompton App
- **Customised Bath Modes**: Solarium Qube IOT offers pre-set bathing modes like comfort mode, hygiene mode & hot spring. User can also set custom temperatures for a customised bathing experience.
- **Voice Control Operations**: Control your water heater with your voice using Amazon Alexa or Google Assistant.
- **Smart Scheduler**: With smart scheduler function, you can automatically switch on the water heater at a pre-set time so you can have perfect hot water whenever you need it.
- **Powerful Heating Element**: With a 1200gm superior heating element, it provides faster heating to give you perfect hot water
- **5 Star Rated Energy Efficient**: This 5 Star rated energy efficient water heater helps in reducing your electricity bills substantially
- **Rust Proof Square Body**: Crompton Solarium Qube IOT comes with a durable and attractive plastic square body that offers toughness and longevity
- **Advanced 3 - Level Safety**: Crompton Water Heaters have advanced 3-level safety that keeps all parameters in check for protection against electric shocks and auto-off function in case of malfunction.



SHRIRAM HOUSING FINANCE DEMAND NOTICE

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIRAM HOUSING FINANCE. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE. Under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers/guarantors/mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses and hereby informed by way of public notice about the same.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of the Borrower (S) Co-Borrower(S)	Outstanding Amount	Loan no. & Loan Amount	Property Address of Secured Assets
1)- MR.MANGESH RATAN KOSHTI 2)- MRS. MADHURI MANGESH KOSHTI 3)- SHUBHAM ENTERPRISES Through- Proprietor MR.MANGESH RATAN KOSHTI Address- 26 27 2ND FLOOR 8 TO 10 BARA CHAWL SITARAM JADHAV NIWAS LOWER PAREL DELISLE ROAD Mumbai G P O Mumbai, Maharashtra-400013 Also At- FLAT NO.1709 17TH FLOOR SHRINIWAS TOWER 443 SHANKER RAO NARAM PATH OFF FERUGAN ROAD MUMBAI GPO MUMBAI MAHARASTRA 400013 Also At- 309 3RD FLOOR PLOT NO.263/265 ADAVIT BUILDING LOWER PAREL DELISLE ROAD Mumbai G P O Mumbai, Maharashtra-400013 MRS. MADHURI MANGESH KOSHTI - Address- 91/113 PARDIWALA CHAWL S.J.MARG NEAR SUN MILL COMPOUND LOWER PAREL DELISLE ROAD Mumbai G P O Mumbai, Maharashtra-400013 Also At- 309 3RD FLOOR PLOT NO.263/265 ADAVIT BUILDING LOWER PAREL DELISLE ROAD Mumbai G P O Mumbai, Maharashtra-400013 3)-SHUBHAM ENTERPRISES Through- Proprietor -MR.MANGESH RATAN KOSHTI Address- 9th FLOOR GRD STALL GANPATRAO KADAM MARG LOWER PAREL DELISLE ROAD Mumbai G P O Mumbai, Maharashtra-400013 NPA DATE - 05-08-2022 DATE OF DEMAND NOTICE: 17-08-2022	Rs. 11817100 /- (Rupees One Crore Eighteen Lakh Seventeen Thousand One Hundred Twenty Six Only) as on 16.08.2022 under reference of Loan Account No. SHLMUMB0002387 & Rs.1106989 & Rs.992152/-	SHLMUMB0002387 & SLPHTHNE0000264 Rs. 1106989 & Rs.992152/-	ALL THAT PIECE AND PARCEL OF FLAT NO.1709 17TH FLOOR SHRINIWAS TOWER 4 4 3 SHANKER RAO NARAM PATH OFF FERUGAN ROAD MUMBAI G P O MAHARASTRA 400013
1)-MRS.SHITAL AMBIKAPRASAD PATHAK 2)- MR. ANAND PREETAM ATHAWALE Both Address- 401 SHUBHAM SHREE 215 SECTOR 23 ULWE RAIGARH, Maharashtra-410206 NPA DATE - 03-08-2022 DATE OF DEMAND NOTICE: 17-08-2022	Rs. 2360966 /- (Rupees Twenty Three Lakh Sixty Thousand Nine Hundred sixty six Only) as on 16.08.2022 under reference of Loan Account No. SBTHMUMB0002339 , tune of Loan Account No. STUHMUMB0002340 Rs. 700937 /- (Rupees Seven Lakh Nine Hundred Thirty Seven Only) as on 16.08.2022 & tune of Loan Account No. STUHTHNE0000266 Rs. 173891/- (Rupees One Lakh Seventy three Thousand Eight Hundred Ninety One Only) As on 16.08.2022 with further interest as mentioned hitherto and incidental expenses, costs etc till realization of the entire dues within 60 days from the date of this notice	SBTHMUMB0002339, STUHMUMB0002340, STUHTHNE0000266 Rs. 2075454 /- & 156029/-	ALL THAT PIECE AND PARCEL OF 401 ADMEASURING ABOUT 245.064 SQ.FT. CARPET AREA TERRACE 112 SQ.FT. IN THE BUILDING KNOWN AS SHUBHAM SHREE ON PLOT NO. 215 SECTOR 23 ULWE NAVI MUMBAI RAIGARH, Maharashtra-410206 BOUNDED AS UNDER - NORTH-09.00 MTR.WIDE ROAD SOUTH-PLOT NO.216 , WEST-09.00MTR WIDE ROAD.

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers and/or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days from the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Place: Mumbai & Navi Mumbai (Maharashtra)
Date : 23/08/2022

Sd/- Authorised Officer
Shriram Housing Finance Ltd

RELIC TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: J-BLOCK BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI -400002 | Tel: 022-22012231 | E-mail: relictechnologies@gmail.com.

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting of the members of RELIC TECHNOLOGIES LIMITED will be held on Friday, 30th September, 2022 at 10.00 A.M to transact the business, as set out in the Notice of AGM at J - Block, Bhangwadi Shopping Centre, Kalbadevi Road, Mumbai 400002.

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to members whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s) / Company / R&TA, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as well as by e-mail.

The annual report including the notice calling AGM are also available on the Company's website (www.relictechnologies.in). Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

- Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on 29th September, 2022.
- The facility for voting through ballot paper shall be made available at the meeting, only to those members attending the meeting, who have not already casted their vote by remote e-voting facility.
- A member may participate in the general meeting even after the exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting.
- The shareholders holding shares either in dematerialized or in physical form, as on cut off date (i.e. 16th September, 2022), may cast their vote electronically.

The shareholders who acquired shares and became members of the Company after the dispatch of Notice of the AGM may obtain login ID and password for e-voting by sending email to the Company at email id relictechnologies@gmail.com.

In case any query/ grievance(s) connected with the electronic voting, members may please refer to the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email id relictechnologies@gmail.com.

For RELIC TECHNOLOGIES LIMITED, Sd/- Sonalben Kanabar Company Secretary And Compliance Officer

Date: 23.08.2022 Place: Mumbai

जाहिर सूचना

मी, दिवकर व्यंकटराव केद्रे राहगार अ-०२, ममता संकल्प सहकारी गुहनिर्माण संस्था, दिडोशी, गोरगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५, क्षेत्रक्र ३३० चौरस फूट, मला जिल्हाधिकारी मुंबई उपायनर बांधकाम आदेश दिनांक २०/०९/२००५ नुसार माझी सदनिका मागासवर्गीय प्रवर्गातून हस्तांतरित करणेची आज्ञा आहे. सदरील माझी सदनिका माझे वैयक्तिक अडचणीमुळे योग्य विक्री किंमत आल्यास मला विकण्याची आहे. त्याकरीता मागास प्रवर्गातून अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / भटक्या जमाती पैकी इच्छुक व्यक्तीकडून अर्ज मागवित आहे. सदर शासन विभाग व महसूल व वनविभागा बांधकाम निर्माण दिनांक ०९/०६/२०१५ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी आजपासून ३० दिवसात त्यांच्या जातीच्या दाखल्यासह अर्षख व सचिव ममता संकल्प सहकारी गुहनिर्माण संस्था, दिडोशी, गोरगाव पूर्व, मुंबई यांच्याकडे लेखी अर्ज सादर करावा.

सदनिका धारकाचा तपशील	संस्थेचा तपशील
सदनिका धारकाचे नाव: श्री दिवकर व्यंकटराव केद्रे सदनिका क्र. अ-०२, ममता संकल्प गुहनिर्माण संस्था, क्षेत्रक्र ३३० चौ. फूट ई-मेल: goldcast2013@gmail.com	संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे नाव: श्री अशोक सांगळे संस्थेचा पत्ता : ममता संकल्प सहकार्य गृह, निर्माण संस्था मर्यादित, प्लॉट नं. १३, जंत अ. कु. वैद्य मार्ग, ना. नि. प., दिडोशी, गोरगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५. दूरध्वनी क्र.: ९६१३२९७७८७
स्थळ : मुंबई दिनांक : २३/०८/२०२२	ममता संकल्प सहकार्य गृह, निर्माण संस्था मर्यादित सहो/- अर्षख / सचिव

PUBLIC NOTICE

(1) KANAIYALAL PUNAMCHAND SHAH ALONGWITH (2) MANJUBEN K. SHAH & (3) SHAILESH K. SHAH, being joint and equal owners and members in respect of a Residential Flat No. 1306 on 13th Floor (Admeasuring 721 Sq. Feet Carpet Area) in Building No.1 of the Complex known as PRATHAMESH NAGARI of the Society viz SETHIA LINK VIEW CHS. LTD., situate at Motilal Nagar No. 2, M.G.Road, Goregaon(W), Mumbai-400 104; died on 14-12-2020 without nomination filed in the said Society.

The aforesaid Society hereby invites claim/objection from the heirs or other claimants/objector/s to the transfer of said shares and interest of deceased member viz. KANAIYALAL SHAH (to the extent of 33.33% undivided share) in the capital/ property of the society within a period of 7 days from publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above to the said Society, the said society shall be free to deal with the shares & interest of the deceased member (to the extent of his 33.33% undivided share) in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of such society. The claims/objections, if any, received by the said society for the transfer of the shares & interest of the member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-law of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in office of the said society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

DATED : 22-08-2022 Sd/- For & on behalf of SETHIA LINK VIEW CHS. LTD.

A. M. S. NAGAR KUBER CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Kuber Plot No. 1, Station Road, Nalasopara (E.), Palghar, Tal. Vasai, Dist. Palghar
DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 30/08/2022 at 2:00 PM.

M/s. Sayyad Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
98	2/B/1	1	993.00 Sq. Mtr.

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date : 23/08/2022

(PROPOSED) SHIV GANESH CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Old Katrap Road, Katrap, Badlapur (E.), Tal. Ambernath, Dist. Thane

REGISTRAR OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Society under mofa Section 10 (1). The next hearing is kept on - 12/09/2022 at 1:00 p.m.

M/s. Sagar Corporation, Dombivli (E.) and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing in the venue mention below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
Old S. No. 8	8	6	8	297.65 Sq. Mtr.
Hissa No. 6				
Plot No. 12				

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W) Dist - Thane
Pin Code:-400 602.
Tel:-022 25331486.
Date : 22/08/2022

Sd/- (Kiran Sonawane)
Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority under section SA of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051.

No.DDR-3/Mum./ deemed /Castle Tower /Notice/22/2550 Date: - 18/08/2022

FORM X [See rule 13 (2)]
Form of Notice to the concerned parties.
Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963.
Before the Competent Authority at MHADA building, Room no. 69, Ground floor, Bandra (E), Mumbai 51.
Application No. 92 of 2022

- Chairman/Secretary, Castle Tower Co-Op. Housing Society Ltd. Sector C, Building No. 2/A/B, Vaishali Nagar, Off. S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102. ... Applicant
- M/s. Byramjee Jeejeebhoy Pvt. Ltd. 83, 8th floor, Jolly Maker Chamber No. 2, Nariman Point, Mumbai 400021.
 - M/s Vijay Sthapatya Pvt. Ltd. 6, Pagrav, 1st floor 57 Swami Vivekanand Road, Goregaon (West), Mumbai 400062.
 - Sweet Home C H S Ltd. The Secretary/Chairman, Vaishali Nagar, S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai 400102.
 - Happy Home Vaishali C.H.S.Ltd. The Secretary/Chairman, Vaishali Nagar, S. V. Road, Jogeshwari, (West), Mumbai 400102. ... Opponent

PUBLIC NOTICE

- Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.
 - The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral conveyance of land bearing Survey No.4C,Hissa No.2/1 C.T.S.502/A/5 of land admeasuring 6832.4 square Meters area Situated at Sector C, Building No.2/A/B, Vaishali Nagar, Off S.V.Road, Jogeshwari (West) Mumbai Mumbai - 400102 in favour of the Applicant Society.
 - The hearing in the above case has been fixed on 08/9/2022 at 3.00 p.m.
 - The Promoter /Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative 08/9/2022at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties.
 - 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte
- By Order, Sd/- For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963